

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा. क्रीडा समिती

कार्यपत्रिका क्रमांक - १५

सभावृत्तांत

दिनांक - १५/०४/२०१५

वेळ - दुपारी २.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. क्रीडा समितीची पाक्षिक सभा बुधवार दिनांक १५/०४/२०१५ रोजी दुपारी २.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

- १) मा. ननवरे जितेंद्र बाबा - सभापती
- २) मा. तानाजी विठ्ठल खाडे
- ३) मा. मोटे किरण बाळासाहेब
- ४) मा. म्हेत्रे सुरेश रंगनाथ
- ५) मा. बारणे निलेश हिरामण

या शिवाय मा.फुंदे - सहा.आयुक्त, मा.उल्हास जगताप - नगरसचिव, मा.पानसरे - क्रीडा अधिकारी हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

उपस्थित सन्मा.सदस्यांचे संमतीने खालील ऐनवेळचे विषय सभाकामकाजामध्ये दाखल करून घेणेत आले.

विषय क्र.२ - क्रीडा विभागासाठी ५ नग ग्रास कटींग मशिन कोटेशन मागवून खरेदी करणेबाबत.

विषय क्र.३ - उन्हाळी सुट्टीत विविध खेळांचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करणेबाबत -
मा.तानाजी खाडे, मा.निलेश बारणे यांचा प्रस्ताव.

दिनांक ०१/०४/२०१५ व ०६/०४/२०१५ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्र.१४) चा सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

ठराव क्रमांक - ९२

दिनांक - १५/०४/२०१५

सुचक - मा.तानाजी खाडे

संदर्भ - मा.महापालिका आयुक्त यांचे पत्र क्र.क्रीडा/७अ/कावि/३५१/२०१५, दि.०७/०४/२०१५

विषय - ई निविदा नोटीस क्र.१/९/२०१३-१४ - मोहननगर जलतरण तलाव पाणी शुध्दीकरण, परिसर स्वच्छता, साफसफाई देखभाल व यांत्रिक देखभाल दुरुस्ती कामासाठी फर्स्ट लोएस्ट ठेकेदाराचे २ वर्षांचे लघुतम दरानुसार सेकंड लोएस्ट ठेकेदार यांचेकडून करारनामा करून २ वर्षांचे कामाचे आदेश देणेकामी येणा-या खर्चास मान्यता घेणेबाबत...

विषय क्रमांक १ चा विचार पुढील सभेच्यावेळी करणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आलेले विषय घेणेत आले.

ठराव क्रमांक - ९३

दिनांक - १५/०४/२०१५

सुचक - मा.निलेश बारणे

संदर्भ - मा.महापालिका आयुक्त यांचे पत्र क्र.क्रीडा/९/कावि/८/२०१५, दि.२७/०१/२०१५

मा.महापालिका आयुक्त यांनी शिफारस केलेप्रमाणे -

क्रीडा विभागाचे कामासाठी ०५ नग ग्रास कटिंग मशिन कोटेशन मागवून करारनामा न करता मे.आनंद एन्टरप्राइजेस, उद्योगनगर, चिंचवड यांचेकडून खरेदी करणेत आलेले असलेने एकूण र.रु.१,९७,५००/- चे खर्चाचे अवलोकन करणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेत येत आहे. सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहता ठराव मा.स्थायी समिती सभेकडे पाठविणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

ठराव क्रमांक - ९४

दिनांक - १५/०४/२०१५

सुचक - मा.तानाजी खाडे

संदर्भ - मा.तानाजी खाडे, मा.निलेश बारणे यांचा प्रस्ताव -

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्रीडा विभागांतर्गत उदयोन्मुख खेळाडूंच्या सुप्त गुणांना वाव देण्याच्या उद्देशाने खेळांचा प्रचार व प्रसार होण्याच्या उद्देशाने क्रिकेट, अथलेटिक्स, बॉक्सिंग, हॉकी, नेमबाजी, फुटबॉल, सॉफ्टबॉल इ. खेळांचे प्रशिक्षण शिबीर दिनांक ११ मे २०१५ ते २५ मे २०१५ अखेर १५ दिवस आयोजित करण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षण शिबीरासाठी अंदाजे १० ते १५ वयोगटातील एकूण ४०० विद्यार्थी सहभागी होणार असून त्यांचेकरिता नाष्टा, प्रशिक्षक यांचे मानधन यासाठी अंदाजे र.रु.३,२५,०००/- (अक्षरी र.रु.तीन लाख पंचवीस हजार फक्त) खालीलप्रमाणे खर्च अपेक्षित आहे.

विषय क्रमांक - १

विभाग - क्रीडा

अनुमोदक - मा.निलेश बारणे

विषय क्रमांक - २

विभाग - क्रीडा

अनुमोदक - मा.तानाजी खाडे

विषय क्रमांक - ३

अनुमोदक - मा.निलेश बारणे

अ.क्र.	खर्चाचा तपशिल	रक्कम रुपये
१	खेळाडू अल्पोपहार खर्च ४०० खेळाडू x र.रु.५०/- x १५ = ३,००,०००/-	३,००,०००/-
२	क्रीडा व्याख्याते मानधन प्रतिदिनी र.रु.१०००/- x १५ = १५,०००/-	१५,०००/-
३	शिबीर उदघाटन व समारोप बुके खर्च १५ x १०० x २ दिवस = ३,०००/-	३,०००/-
४	शिबीर उदघाटन व समारोप बुके खर्च ५० x १० x २ दिवस = २,०००/-	२,०००/-
५	शिबीर अनुषंगाने किरकोळ खर्च र.रु.	५,०००/-
	एकूण खर्च र.रु.	३,२५,०००/-

तरी प्रशिक्षण शिबीरास मान्यता व येणा-या अंदाजे खर्चास मा.स्थायी समिती सभेची मान्यता मिळणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेत येत आहे. सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहता ठराव मा.स्थायी समिती सभेकडे पाठविणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

(ननवरे जितेंद्र बाबा)

सभापती

क्रीडा समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/ ३२२ /२०१५

दिनांक : १६/०४/२०१५



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.